

pr. eines Wesens im Gefolge von Skanda MBa. 9, 2577. — 3) f. इं a) Vorhang H. 680. H. a.n. — b) N. einer Pflanze H. a.n. — 4) n. *Raschheit, Schnelligkeit* AK. 3, 3, 39 (38). 3, 4, 18, 118. MED. m. (!) H. a.n. जवनकामा PiA. Gās. 1, 17. Čāk. Gās. 1, 27. तं मन्ये मेघपृष्ठस्य जवने मदर्शं कृष्म् MBa. 4, 1414. — Vgl. धीजवन.

2. जवन m. = पवन N. pr. eines Volkes TriK. 3, 3, 240. Verz. d. B. H. No. 567. H. a.n. 3, 377.

जवनाल n. = पवनाल Rāgav. im CKDa.

जवनिका f. = जवनी *Vorhang* AK. 2, 6, 2, 22. (प्रेतागाराणि) रेजुर्डवनिकातिपैः सपत्ना इव ष्वेतगाः HARIV. 4648. Sch. zu CiC. 4, 54. — Vgl. यवनिका.

जवनिमैन् (von जवन) m. *Raschheit, Schnelligkeit* gāna दण्डित zu P. 5, 1, 123.

जववत् (von जव) adj. *rasch, schnell* Čāk. zu īcop. 4.

जवस् (von जू) n. *Raschheit, Schnelligkeit*: श्येषत्ये RV. 4, 118, 11. 4, 27, 1. 5, 78, 4. des Rosses 3, 40, 2. Wassers 4, 21, 8, 17, 3. प्र सिद्ध्यवो जवसा चक्रमत्त 22, 6. 8, 78, 4. — Vgl. जू, मलू, मनोः.

जवस = यवस, m. BHAR. zu AK. WILS. n. ČABDA. im CKDa.

जवादि d. n. *ein best. Parfum* (कृत्रिम, गन्धराज, मृगधर्मक u. s. w.) Rāgav. im CKDa.

जवाधिक (जव + अधिक) adj. *überaus rasch, — schnell*; von Pferden AK. 2, 8, 2, 12. H. 1234.

जवानिल (जव + अनिल) m. *Sturm, Orkan* Wils.

जवापृष्ठ s. जवा unter जव.

जवाल. 1) ein zur Erkl. von जावाल gebildetes Wort, angeblich = स्थाग (?) H. 889, Sch. — 2) m. N. pr. eines Mannes P. 2, 4, 58, Vārtt. 2, Sch.; vgl. जबाल, जाबाल, जाबालि.

जाविन् (von जू oder जव) 1) adj. *stielend, rasch, schnell* H. 494. यज्ञवस्त्रे जाविनिभिर्वृश्यन् RV. 2, 15, 6. नार Jīgn. 2, 109. जवी जगाम KATH. 28, 291. — 2) m. a) *Pferd*. — b) *Kameel* Rāgav. im CKDa.

जविन 1) adj. = जविन् SADDH. P. 4, 14, b. — 2) m. = कोकड़ Rāgav. im CKDa. u. d. letzten Worte.

जविपुला (ज + विं) f. *ein best. Metrum* COLEBR. Misc. Ess. II, 158 (IV, 3).

जविष्ट (superl. zu जू) 1) adj. *der schnellste, rascheste* RV. 4, 2, 3. मनो जविष्ट पृथक्ष्यस्तः 6, 9, 5. VS. 34, 3. ČAT. Br. 11, 3, 1, 6. श्रावः पश्चूना जविष्टः AIT. Br. 1, 5. Čāk. zu īcop. 4. — 2) N. pr. eines Dānava HARIV. LANGL. I, 191. II, 488. (Calc. Ausg.: जविष्ट).

जवीयंस् (compar. zu जू) adj. *schneller, rascher*: मनसो जवीयान् RV. 4, 181, 3. 183, 1. 9, 97, 28. 10, 112, 2. īcop. 4. निमिषश्चिज्जायीयसा रथेन RV. 8, 62, 2.

जबू, जॉषति (०ते) *verwunden, tödten* Dhātup. 17, 37. 21, 25, v. l.

जपै m. *ein best. Wasserthier* AV. 11, 2, 25. TS. 5, 5, 12, 1. — Vgl. कष.

जस्, जस्ते, (नि) जास्यति, जस्ति (= गतिकर्मन्) NAIG. 2, 14. (नि) जास्तः; जस्त नia. 4, 24. *erschöpft* —, *todmüde sein*: वृक्षाय चिज्जस्तमानाय शक्तम् RV. 7, 68, 8. यामिरतकं जस्तमानुमारणो जिज्ञिष्वतुः 4, 112, 6. — जस्, जैस्यति *befreien* Dhātup. 26, 102. — caus. जास्यति, जस्तीजस्त, जस्तस्तम्: *erschöpfen, entkräften, ausgehen machen*: श्रविष्ट धियो जिगृतं पुरंधीजि-

जस्तमर्यो वृनुषामरातीः RV. 4, 30, 11. श्राप्यम् ČAT. Br. 2, 2, 2, 19. श्रिय यत्परिशिष्टमूद्दत्तजासत 12, 4, 2, 9. — जास्यति und जैस्यति (?) verletzen, tödten Dhātup. 32, 123. P. 2, 3, 56. *schlagen; verachten* Dhātup. 33, 44.

— उद् caus. *vernichten, ausrotten*; mit dem gen.: चोरस्योज्जासपाति P. 2, 3, 56, Sch. निजोजासेज्जासपितुं डग्हुक्षाम् CiC. 1, 37. मन्योज्जासपात्मनः BHATT. 8, 120. — Vgl. उज्जासन.

— नि *verschwinden, vergessen*: अदृष्टः किं चनेन वः सर्वं साकं नि जस्यत RV. 4, 191, 7. इैव धन्वन्ति जास्तास ते विषम् AV. 5, 13, 1.

जैसु (von जस्) f. *Erschöpfung, Schwäche*: नि बोधते श्रमतिर्नभता जसु: RV. 10, 33, 2. Eine ganz andere Bed., etwa *Versteck, Hülle* scheint das Wort zu haben in der Stelle: यदा वृत्तस्य पीयते जसुं भेद्यस्यतिरिप्रत्येभिर्कैः RV. 10, 68, 6.

जैसुरि (wie eben) U. p. 2, 72, 1) adj. *erschöpft, matt* Nia. 4, 24. नीचायमानं जैसुरि न श्येनम् RV. 4, 38, 5. वि या जानाति जैसुरि वि तृष्णते वि कामिनम् 5, 61, 7. 6, 13, 5. — 2) m. *Indra's Donnerkeil* U. p., Sch.

जस्त (wie eben) n. *Ermüdung, Erschöpfung*; s. जास्त.

जैस्वन् (wie eben) adj. etwa *Einer dem es ausgeht, armselig, Hungerleider*: मा जस्वने वृषभ नो ररीया मा तैरेवतः सुख्ये रिषाम RV. 6, 44, 11.

जस्तराज (जस्त N. pr. + राज) m. N. pr. eines Mannes Rāgav-Tar. 7, 536.

जैलूका (von लू) U. p. 2, 35, 1) adj. *der Etwas verlässt, aufgibt* U. p., Sch. — 2) m. a) *Zeit ebend*. TriK. 4, 1, 102. — b) *Knabe*. — c) *eine abgestreifte Schlangenhaut* (निर्मल), daneben aber auch *निर्मल* U. p. DIVB. im SAṂSKRITAS. CKDa. — 2) f. श्रा Iltis VS. 24, 36. TS. 5, 5, 12, 1; vgl. जालूक.

जकृत्स्वार्था (जकृत्, partic. von हा, + स्वार्थ) f. (sc. लक्षणा) *eine best. Redefigur, bei der das angewandte Wort seine ursprüngliche Bedeutung verlässt, d. i. das Entgegengesetzte bezeichnet; Ironie* SIA. D. 12, 18 (०स्वार्थ्य); in der Ausg. von 1828, S. 14, Z. 2 v. u. wie wir); vgl. श्राजकृत्स्वार्था ebend. 7.

जहा f. N. einer Pflanze, = मुहितिका, vulg. मुहितरी ČABDA. im CKDa.

जहानक m. *Weltende* CKDa. und WILS. nach H. 161, wo aber die gedruckten Ausgg. जिल्लानक (von Wils. als v. l. erwähnt) lesen.

जिल्लोउ (जिल्लि, 2. imperat. von लून्, + ओउ) adj. *der sich beständig das Knie zerschlägt (?)* gaṇa मपूरव्यसकादि zu P. 2, 1, 72.

जिल्लस्तम्ब (जिल्लि + स्तम्ब) adj. *der beständig an den Pfosten anschlägt* gaṇa मपूरव्यसकादि zu P. 2, 1, 72.

जङ्ग m. 1) *das Junge eines Thieres*: पुग० BHAG. P. 5, 8, 8. — 2) N. pr. eines Sohnes des Pushpavant und Nachkommen des R̄shabha BHAG. P. 9, 22, 7.

जङ्कावी f. *das Geschlecht des Gahnu (nach SIA.): श्रा जङ्कावीं समन्सोपवाजिल्लिरङ्गो भागं दृधीमयात्म* RV. 4, 116, 19. पुराणमार्कः सुख्ये शिवं वै पुवोन्नरा जङ्कावीयाम् 3, 58, 6.

जङ्कु m. U. p. 3, 36, 1) N. pr. eines alten Königs, der die Gaṅgā als Tochter annahm; ein Sohn Agāmīdhā's, Suhotra's, Kuru's und auch Hotraka's; Stammherr der Kuçika. MED. n. 7. MBa. 1, 8722. fgg. 12, 1717. 13, 202. 7680. HARIV. 1736. fgg. 1416. fgg. R. 4, 44, 35. fgg. VP. 398. 455. BHAG. P. 9, 22, 4. 18, 3. pl. *seine Nachkommen*: जङ्कुनां चाधि-